

## नकाशे व आलेख सूची

### अ) नकाशे :

- १) सातारा जिल्हातील खटाव तालुक्याचे  
- स्थान
- २) खटाव तालुक्यातील प्रमुख रस्ते
- ३) वडूज कृष्ण उत्पन्न बाजार समितीच्या  
मुख्य बाजार आवाराचा आराखडा

### ब) आलेख :

- ४.१ वडूज बाजार समितीचा उत्पन्न, सर्व
- ४.२ वडूज बाजार समितीचा नफा
- ४.३ वडूज बाजार समितीने कायम स्वरूपाच्या  
फेंडात गुंतविलेली रकम
- ४.४ वडूज बाजार समितीच्या आवारातील  
शैतमालाची आवक
- ४.५ वडूज बाजार समितीच्या आवारातील  
प्रमुख शैतमालाच्या किंमती



## पृकरण पहिले

### विभाग-१

#### शोत्तमालाचे विपणन व त्यातील समस्या

- १.१ प्रस्तावना
- १.२ कृषि विपणन : व्याख्या
- १.३ कृषि विपणनाची वैशिष्ट्ये
- १.४ कृषि विपणनाचे महत्व
- १.५ भारतातील कृषि विपणन
- १.७ महाराष्ट्रातील कृषि विपणन व्यवस्था

### विभाग-२

#### संशोधनाची पद्धती

- १.२.१ नियंत्रित बाजाराची पार्श्वमुदी
- १.२.२ नियंत्रित बाजार
- १.२.३ बाजार समिती
- १.२.४ नियंत्रित बाजाराचे फायदे
- १.२.५ विषय निवडीचे महत्व
- १.२.६ नमुना निवड पद्धती
- १.२.७ अभ्यासाचे उद्देश्य
- १.२.८ गृहितक
- १.२.९ अभ्यासाची पद्धती
- १.२.१० अभ्यासाची व्याप्ती व मर्यादा
- १.२.११ अभ्यासाची योजना

## प्रकृण पहिले

### प्रस्तावना

#### १.१ प्रस्तावना :

भारतीय अर्थव्यवस्थेत शोती दौत्राला पूर्वी पासूनच महत्वपूण स्थान आहे. शोती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. भारताच्या स्कूण राष्ट्रीय उत्पन्नाचा मुख्य धटक किंवा दौत्र शोती आहे. १९५१-५२ मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शोती दौत्राचा हिस्सा ६०.५ टक्के होता. म्हणजेच निम्म्यापेद्दा अधिक राष्ट्रीय उत्पन्न शोतीच्या दौत्रातून प्राप्त होत असे. स्वार्त्यानंतरच्या काळात या प्रमाणात बदल इाला, अथवा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा निम्म्यापेद्दा कमी इालेला असला तरी देसील अर्थव्यवस्थेतील शोती दौत्राचे महत्वे टिकून आहे. अन्य विकसीत देशांशी तुलना करता भारतीय अर्थव्यवस्थेत शोती दौत्राचा हिस्सा जास्त आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषि दौत्राचे स्थान लदात घेऊनच स्वार्त्यानंतर शोतीच्या विकासाचे सर्वांगिण प्रयत्न कर्यात येत आहेत. शोती व्यवसायातील उणिवा नाहिशा करण्यासाठी संस्थात्मक आणि संघटनात्मक योजनाची सुरक्षात करण्यात आली. शोतक-र्याना उत्पादन वाढीसाठी प्रेरणा देणे, आणि उत्पादित शोतमालास योग्य किंमत प्राप्त करून देणे यासाठी कृषि विपणन व्यवस्थेतील दौष कमी करून शोतक-र्याची आर्थिक स्थिती सुधारून शोती व्यवसायाचा विकास धडवून आणने या सरकारच्या अपेक्षाने नियंत्रित बाजार व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

नियंत्रित बाजाराचा विस्तार करण्याचा प्रमुख हेतू शोतक-र्याचे आर्थिक शोषण थाबविणे व शोतमालाच्या किंमतीचे व्यवहार सुल्या लिलाव पञ्चतीने ठरविणे असा होता. शोती व्यवसायाच्या विकासाचा धोरणात्मक पाग म्हणून

निर्यंक्रित बाजारांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. हे विचारात धेऊन प्रस्तुत अभ्यासासाठी निर्यंक्रित बाजार पेठेचा अभ्यास करण्यात आला आहे.

### १.२ कृषि विषयन :

अ) विषयाची अथवा बाजार म्हणजे काय ?

प्रस्तुत अभ्यासाचा संबंध कृषि उत्पादन बाजाराशी किंवा विषयनाशी असल्याने अभ्यासाच्या सुख्खातीस विषयाची म्हणजे काय ? याचा थोळक्यात विचार करावा लागेल.

सध्याच्या आधुनिक काळात वस्तूच्या निर्मिती इतकेच महत्व वस्तूच्या विषयाला आहे. अनेक विकसीत राष्ट्रात एक महत्वाचे शास्त्र म्हणून विषयनाचा अभ्यास करण्यात येत आहे. मानवी समाजाच्या प्रगतीच्या आणि विषयनाचा अधिष्ठ संबंध असल्याचे आढळून येते.

मानवी गर्जाची तृप्ती हा आर्थिक व्यवहाराचा अंतिम हेतु असल्याने या गर्जाच्या पूर्तीसाठी मनुष्य विविध वस्तूचे उत्पादन करू लागला आणि अशा वस्तूचा विनियम सुरू झाला. परंतु मानवी समाजाच्या गरजा सुख्खातीला पर्यादित होत्या त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस आपली गरज मागविणे शक्य होते, पुढे अशा गरजा वाढत गेल्याने गरजा मागविणा-या वस्तूत विनियमाची सुख्खात झाली. प्रथमतः हा विनियम कुटुंबा-कुटुंबात अथवा स्काचे गावामध्ये होत असे. वाहतुकीच्या साधनांच्या वाढीमुळे आणि विकासामुळे विनियम व्यवहारात प्रगती झाली तसेच पैशाच्या शोधामुळे वस्तूच्या सैरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले. उत्पादित झालेला माल गड्डू ठ्यक्तीपर्यंत पोहोचविणा-या व्यापारी वर्गाचा उदय झाला. अशा-त-हेने विषयनाची क्रमशः वाटचाल झाली.

१७५० च्या सुमारास हर्गलंडमध्ये इालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन पद्धतीत अमुलाग्र बदल इाले. मौठ्या प्रपाणावर उत्पादनाची सुख्खात इाली, उत्पादन संपरिषद्याचे प्रयत्न सुरु इाले, विपणन व्यवहारात गुतागुत निर्माण इाली. वाहतुकीच्या अत्याधुनिक सेवा-सुविधामुळे विपनणाच्या भौगोलिक योद्यादा संभूष्टात आल्या आणि विपणन हे स्क स्वर्तंत्र शास्त्र उदयास आले.

‘विपणन’ या इन्द्रियाची व्युत्पत्ती लक्षात घेतल्यास विपणनाचा अर्थ व्यापर किंवा धंधाची जागा असा ध्यावा लागेल. सर्वसाधारणपणे व्यवहारात ही विपणन म्हणजे विक्रेता आणि स्रोतीदार याच्या आपआपसाठील व्यवहाराची जागा असा अर्थ घेतला जातो.

विपणनाची संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विपणनाच्या काही व्याख्या विचारात घेतल्या आहेत.

#### अमेरिकन व्यापारी संघ -

‘उत्पादन ते उपभोग असा वस्तू आणि सेवाचा प्रवास प्रवाहित ठेवण्यासाठी कामी येणा-या व्यापारी क्रिया म्हणजे विपणन होय.’

#### कानूनी सुर्जी आणि मिचेल -

‘स्थल, काल व मालकिच्या उपयोगितेच्या निर्मितीत अंतर्भूत असणा-या सर्व क्रिया म्हणजे विपणन.’

#### विळ्यम स्टॅन्टन -

‘विपणन म्हणजे अनेक क्रिया मिळून इालेली स्क प्रणाली होय.’

### जांने फ्रिपन पाईल -

विपणन ही व्यावसायिक कार्याची अवस्था आहे या मार्केत वस्तु आणि सेवाचा विनिमय कळून मानवी गरजा पूर्ण करण्यात येतात, विपणनामध्ये उत्पादक किंवा विक्रेता स्वतःकडे असलेल्या अतिरिक्त वस्तूची विक्री करतो व उपभोक्ता किंवा ग्राहक स्वतःच्या गर्जाची पूर्तता करतो.<sup>१</sup>

अशा विपणनाच्या विविध व्याख्या दिल्या जातात, या व्याख्यावस्तु विपणन म्हणजे केवळ वस्तूची खरेदी-विक्री असा पर्यादित अर्थ घेता येत नाही. विपणनामध्ये वस्तूच्या खरेदी व विक्रीसाठी साल करणा-या अनेक क्रियाचा स्मावेश होतो. विपणनाचा अंतिम हेतू वस्तू उपभोक्त्यापर्यन्त पोहोचविणे हा असतो. विपणनामध्ये संकलन, वस्तूची खरेदी-विक्री, वाहतूक, साठवणूक, खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असणारा पैसा, बाजारविषयक माहिती, प्रत्वारी व प्रमाणीकरणाच्या सोयी अशा अनेकविध घटकाचा स्मावेश होतो.

### ब) कृष्ण उत्पादन विषाणी अथवा बाजार -

विपणीमध्ये विविध प्रकारच्या वस्तूचे ठ्यवहार होत असतात, या वस्तूचे स्थूलमानाने व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खालील प्रकार पाढले जातात :

**तळटिपः:** विपणन (Market ) व विपणन क्रिया (Marketing ) या संकल्पनातही फारक केल्याचे दिसून येते. विपणन म्हणजे विक्रेते व खरेदीदार याच्या संरक्षाची पद्धत किंवा जागा. तर मार्केटिंग म्हणजे वस्तू व सेवाच्या मालकी हक्कातील बदलासाठी व वस्तूच्या वाटपासाठी आवश्यक असणा-या सर्व क्रिया असा फारक या दोन संकल्पनात केला जातो.

Footnote : "The word is derived from the latin word mercantus from the verb mercari which means to trade. It come to signify a public place in which goods and services are brought and sold."

१) निर्मित उपभोक्त्याच्या वस्तू

२) औद्योगिक वस्तू

३) कृषि वस्तू

यापैकी कृषि वस्तुमध्ये कृषि क्रियेतून किंवा कृषि कलेतून निर्माण होणा-या वस्तूचा समावेश होतो, अधिक व्यापक अर्थाने कृषि वस्तुमध्ये कृषिशी पुरक असणा-या व्यवसायातून निर्माण होणा-या वस्तूचाही समावेश केला जातो. कृषिमध्ये निर्माण होणारा विक्री योग्य वाढावा उपभोक्ते किंवा ग्राहकाच्या पर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेला कृषि विषणी अथवा बाजार म्हणता येईल. कृषि उत्पादनाचे स्वरूप औद्योगिक उत्पादनापेक्षा भिन्न असल्याने कृषि व औद्योगिक वस्तूच्या विषणनात वैगडेपणा आछलतो. कृषि उत्पादन आणि कृषि वस्तूच्या वैशिष्ट्यामुळे कृषि उत्पादन विषणनात काही समस्या निर्माण होतात.

### १.३ कृषि उत्पादन विषणनाची ठळक वैशिष्ट्ये :

कृषि उत्पादन विषणनाची ठळक वैशिष्ट्ये सालीलप्रमाणे आहेत :

१) कृषि उत्पादनाचे विषणन औद्योगिक वस्तूच्या विषणनाच्या तुलनेने दिर्घीकालीन क्रिया असते आणि या क्रियेत अनेक मध्यस्थ गुंतलेले असतात.

२) कृषि उत्पादन हंगामी स्वरूपाचे असते परंतु या उत्पादनाची मागणी बारमाही असते, यामुळे या उत्पादनाच्या वाहतूक साठवण, आणि विक्री यावर अधिक ताण निर्माण होतो. सहाजिकच कृषि उत्पादन विषणनाचा सर्व वाढतो.

३) यंत्र निर्मित वस्तूच्या तुलनेने शोतीत वस्तूचे उत्पादन लहान प्रमाणावर होते यामुळे विशिष्ट एकटा शोतकरी विषणनावर व किंमतीवर

आपला प्रभाव पाढू शकत नाही, शिवाय लहान प्रभाणावरील उत्पादनामुळे उत्पादनाची प्रत्वारी करणे अवघड होते. शिवाय वाहतुकीच्या खर्चात काटकसर करता येत नाही.

४) कृषि उत्पादन अवजड (bully) असल्याने वाहतुकीचा खर्च अधिक येतो. शोती उत्पादन बहुताशी नाशावृत स्वरूपाचे असल्यामुळे त्यासाठी शीतळांहाची सौय उपलब्ध असणे गरजेचे असते त्यामुळे शोती उत्पादित वस्त्र अधिक काळ टिकू शकतात, वस्त्रांचा दर्जा सुव्हारतो, यासाठी कृषि विपनणात साठवणूकीच्या सौयीची आवश्यकता असते परिणामी कृषि विपणनाचा खर्च वाढतो.

५) नैसर्गिक परिस्थितीतील बदलामुळे प्रदेशानुसार आणि काळानुसार कृषि उत्पादनाचे प्रभाण आणि दर्जा बदलतो. नैसर्गिक आपचीचा कृषि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कृषि उत्पादनातील अनिश्चितीमुळे वाहतुक, साठवणूक इत्यादी सौयीवर (मागणीवर) परिणाम होतो.

‘तुलनात्मकदृष्ट्या विचार केल्यास यामुळे कृषि उत्पादनाचे विपणन औद्योगिक वस्त्राच्या विपणनापेक्षा अधिक गुतागुतीचे आहे.’<sup>२</sup>

#### १.४ कृषि विपणनाचे महत्व :

१. कृषि विपणन आणि आर्थिक विकास -

शोती पद्धतीत उत्पादन आणि विपणन या दोन प्रमुख घटकाना महत्वाचे स्थान आहे, शोतमालाचे विपणन हे शतेमालाच्या उत्पादनापेक्षा अधिक महत्वाचे असते, उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यात समन्वय साधण्यात विपणन व्यवस्थेवा माग महत्वपूर्ण असतो. हा सहभाग केवळ उत्पादक आणि उपभोक्ते यांच्यात समन्वय साधण्यापुरता मर्यादित नसून तो आर्थिक विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरतो.

शौतीच्या विकास प्रक्रियेत उत्पादनाच्या वाढीबरोबर विपणन व्यवस्थाही महत्वाची असते. प्राचीन काळी असे म्हटले जात होते की,  
\* उत्कृष्ट शौतक-याचा स्क डोळा नांगिरावर आणि दुसरा डोळा बाजार पेठेवर असतो.<sup>३</sup> याचा अर्थ शौती विकास हा फक्त उत्पादनाच्या वाढीवर अवरुद्धन नसून तो शौतमालाच्या विक्री व्यवस्थेवर देखील अवरुद्धन असतो.

शौतमालाचे विपणन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या गावातील आणि घोवतालच्या क्षेत्रातील लोक शौतमाल विक्री आणि खरेदीसाठी स्कत्र येतात, अशा ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचा व्यापार होत असतो. म्हणजेच जीवनावश्यक वस्तूची विक्री व उपलब्धता होण्याच्या दृष्टीने कृषि विपणन व्यवस्थेस महत्व आहे. हे महत्व आर्थिक स्वरूपाबरोबर सामाजिक स्वरूपाचेही असते. कारण बाजाराच्या निमित्ताने स्कत्र आलेले लोक कौटुंबिक सामाजिक व आर्थिक अडीअडचणार्ंचा विचार करीत असतात. यावरून कृषि विपणनाचे आर्थिक आणि सामाजिक महत्व स्पष्ट होते.

प्रा. सोवनी याच्या मतानुसार <sup>४</sup> किंमतीतील चढ-उताराप्रमाणे उत्पादन कमी जास्त करण्याची शक्ती व शक्यता शौतीत सर्वात कमी असते. त्या मानाने बिगर शौती व्यवसायात ती जास्त असते. याचा अर्थ शौतकरी या बाबतीत बिगर शौती उत्पादनापेक्षा जास्त परावर्लंबी असतो.<sup>५</sup> शौतक-याचे परावर्लंबन कमी करण्यासाठी शौतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनास त्याच्या उत्पादन सर्वांगातील किंमत मिळणे गरजेचे आहे. शौतमालास योग्य किंमत मिळण्यासाठी कृषि विपणन व्यवस्था कार्यकाम आणि सर्व सुविधानीयुक्त असणे आवश्यक असते.

२. कृष्ण उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  
विपणन व्यवस्थेवे महत्त्व -

उत्पादित वस्तु व सेवा जो पर्यंत ग्राहकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. कृष्ण विपणन व्यवस्थेमुळे शोतीत उत्पादित होणारा शोतमाल ग्राहकांच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यामुळे कृष्ण उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृष्ण विपणन व्यवस्था महत्त्वाची असते. कृष्ण विपणनात समाविष्ट असणाऱ्या प्रक्रिया कृष्ण उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने केल्या जातात. शोती उत्पादन विस्तोर्ण अशा भौगोलिक दौड्रात होते, त्याचे संकलन, वर्गीकरण, ऐणीकरण, वाहतूक, साठवणूक वगैरे प्रक्रिया विपणनामुळे होतात. तसेच हा शोती उत्पादित माल व्यापारांचामार्फत ग्राहकांच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया विपणन व्यवस्थेद्वारे केली जाते. थोळव्यात कृष्ण उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दृष्टीने कृष्ण विपणन व्यवस्था महत्त्वपूर्ण असते.

३. उत्पादकाला योग्य किंमत प्राप्त होते -

कृष्ण विपणन व्यवस्था कार्यदाम. असल्यास उत्पादकाला किंवा शोतक-यांच्या शोतमालाला योग्य किंमत प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. एखादा अर्थव्यवस्थेत कृष्ण विपणनाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील तर त्या अर्थव्यवस्थेत शोती उत्पादित मालाला योग्य किंमत प्राप्त होत नाही.

या उलट एखादा प्रगत अर्थव्यवस्थेत कृष्ण विपणनाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास शोती उत्पादित मालाला योग्य किंमत प्राप्त होते. कारण बाजारपेठ पूर्णपैणे नियमित व निर्यत्रित असल्याने

मध्यस्थांचे कमी प्रमाण, उघड लिलाव पध्दतीचा अवर्लंब, योग्य बाजार की किंवा आकार, साठवणुकीच्या सुविधा, पत्तुरवठा वैरे सेवा-सुविधाचा लाम उत्पादकाना होऊ शकतो.

थोडक्यात असे विश्वाद करता येहील की, कार्यक्राम कृष्ण विष्णन व्यवस्था उपलब्ध असणा-या अर्थव्यवस्थेत शौतमाल उत्पादकाच्या उत्पादनास योग्य किंमत प्राप्त होते.

#### ४. उपभोक्त्याच्या दृष्टीने महत्व -

कार्यक्राम विष्णन व्यवस्था उत्पादकाप्रमाणां उपभोक्त्यांसुधा उपयुक्त असते. निर्यत्रित विक्री व्यवस्थेत मध्यस्थांचे अस्तित्व कमी असल्यामुळे उत्पादकाना फिणारी किंमत आणि उपभोक्त्याना घावी लागणारी किंमत यामध्ये फारशी तफावत असत नाही मध्यस्थापासून होणारे उपभोक्त्यांचे आर्थिक शोषण कमी होते.

विष्णनाच्या योग्य सुविधा उपलब्ध असलेल्या अर्थव्यवस्थेत ग्राहकाना मिळणारा शौतमाल निर्मैळ, दर्जेवार, आणि योग्य असतो शिवाय योग्य किंमत देणा-या ग्राहकाना उच्च प्रतीचा शौतमाल उपलब्ध होतो.

उपभोक्त्याना योग्य केळी आणि रास्त किंमतीला शौतमाल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृष्ण विष्णन व्यवस्था अधिक महत्वपूर्ण असते.

#### ५. शोती विकासात कृष्ण विष्णनाचे महत्व -

शोती व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कृष्ण विष्णन व्यवस्थेला अधिक महत्व आहे. शोतक-यांच्या उत्पादित मालास योग्य किंमत प्राप्त इताल्यास शोतक-यांची आर्थिक स्थिती सुधारते, शोती व्यवसायाच्या

सुधारणा साठी विविध सेवा-सुविधामध्ये गुत्तवणूक करू शकतो. त्यामुळे उत्पादन वाढीची प्रेरणा निर्माण होते. परिणामी शोतीच्या विकासाला चालना मिळते.

\* कृषि विकासासाठी राबविलेत्या कार्यक्रमाचे यशा हे विषयन यंत्रणोच्या कार्यक्रमतेवर अवर्लेखन असते, असे म्हटले जाते.\*<sup>५</sup>

६) औद्योगिकरणाच्या दृष्टीने कृषि विषयनाचे महत्व -

देशाच्या औद्योगिकरणासाठी शोतीच्या उत्पादनात वाढ होणे आवश्यक असते. शोती दौत्रावर आधारीत उद्योगाना सातत्याने कच्च्या मालाचा पुरवठा होण्यासाठी शोती उत्पादित मालास योग्य किंमत मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कार्यक्रम कृषि विषयन यंत्रणोची आवश्यकता आहे.

औद्योगिकरणासाठी दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कामगार वर्ग होय. कामगार वर्गास लागणारा अन्नधान्याचा पुरवठा शोती दौत्रातूनच होत असत्याने, अन्नधान्याच्या पुरवठ्यामध्ये सातत्याते वाढ होण्यासाठी उत्पादकाना योग्य किंमत मिळणे आवश्यक आहे. कार्यक्रम कृषि विषयनाडारे उत्पादकाना रास्त किंमत प्राप्त झाल्यास उत्पादन वाढीस चालना मिळेल आणि अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होणे शक्य होईल.

थोडक्यात असे स्पष्ट करता येईल की, कृषि विषयनामुळे औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि अन्नधान्याचा पुरवठा याच्यात वाढ होईल, शोती उत्पादनातील वाढीमुळे औद्योगिकरणातून उत्पादित होणाऱ्या वस्त्रूची मागणी वाढेल आणि त्यातून पुन्हा औद्योगिक विकासाला उत्तेजन मिळेल.

### ७) विक्रीयोग्य वाढाव्याचे स्क्रीनिकरण -

अर्थव्यवस्थेच्या आधिक विकासासाठी जास्तीत्यास्त विक्रीयोग्य वाढावा कृषि दौऱ्यातून निर्माण करणे आवश्यक असते. विक्रीयोग्य अधिक्याच्या स्क्रीनिकरणासाठी कृषि विषणन यंत्रणा महत्वाची भूमिका पूर्ण करते. कार्यदाम विक्री व्यवस्थेहारे शोत्रक-र्याना कृषि आदानाचा पुरवठा करणे शक्य इत्याने, कृषि उत्पादनात वाढ होईल आणि वाढलेल्या उत्पादनाचे संकलन करण्यासाठी वाहतुकीच्या सोयी साठवणुकीच्या सोयी उपलब्ध होऊ शकतील, शिवाय शोत्रमालाला बाजार पेठेत योग्य किंवित प्राप्त होईपर्यंत शोत्रक-र्याना हवा असणारा कर्ज पुरवठा शोत्रमालाच्या तारणावर करता येईल. या विषणन कार्यामुळे शोत्रक-र्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढेल, सहाजिकच विक्रीयोग्य आधिक्य अधिक प्रमाणात निर्माण होण्यास मदत होईल.

थोडक्यात असे प्रतिपादन करता येईल की, कार्यदाम कृषि विषणन यंत्रणामुळे उत्पादक, उपभोक्ते, याचेसह शोत्री आणि औद्योगिक प्रगतीला गती प्राप्त होऊ शकते.

#### १.५ भारतातील कृषि विषणन :

##### अ) स्वातंत्र्या लगतच्या काळातील भारतातील कृषि विषणनाची परिस्थिती -

स्वातंत्र्य प्राप्ती लगतची भारताची कृषि विषणन व्यवस्था फारशी समाधानकारक नव्हती, स्वातंत्र्य पूर्वकाळात या व्यवस्थेत बदल करण्यासाठी केलेले प्रयत्न परिणामकारक ठरले नव्हते, स्वातंत्र्यालगतच्या काळातील भारतातील कृषि विषणन व्यवस्थेत सालीलप्रमाणे ठळक दोष दिसून येतात.

१) शौत्मालाची मोठ्या प्रमाणात खेड्यात होणारी विक्री -

शौत्मालाच्या उत्पादकाकडून शौत्मालची विक्री मोठ्या प्रमाणावर खेड्यातच होत असे कारण शौत्कर्याचा कर्जबाजारीपणा, वाहतुकीच्या सोयीचा अपुरेपणा, प्रतिक्षा दामतेचा अभाव यामुळे शौत्माल नजिकच्या बाजारपेठेत म्हणजेच <sup>अयोग्य</sup> क्रैंडी आणि अयोग्य ठिकाणी शौत्मालाची विक्री केल्यामुळे शौत्कर्याच्या उत्पादित मालास किंमतही योग्य मिळत नसे. १९५१ मध्ये भारत सरकारने नियुक्त केलेला ' अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी ' समितीच्या मते व्यापा-यामार्फत होणाऱ्या स्कूण विक्री व्यवहारापैकी जवळजवळ <sup>इ</sup> वस्तू खेड्यातच विक्रीला आणल्या जात असत. कापूस विपणन समितीने १९५२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात कापसाच्या स्कूण विक्रीपैकी सरासरी ७२.४ टक्के कापसाची विक्री खेड्यातच होत असे.

भारतातील विविध प्रांतातील ग्रामीण भागात कापसाची विक्री खालील प्रमाणे होती :

कोष्टक क.१.१

कापसाच्या ग्रामीण विक्रीचे प्रमाण

— — — — — प्रांत — — — — — कापसाच्या ग्रामीण विक्रीचे  
— — — — — शौकडा प्रमाण — — — — —

मद्रास	८७.०
खानदेश	८९.४
मध्य गुजरात	८९.०
पंजाब	८०.५
व-हाड	३२.०

संकरी : प्रा.सौ. शांता पंडित-डॉ. लीला पाटील,  
कृष्ण अर्थशास्त्राची मूलतत्वे, पा.नं. ३०७.

## २) मुध्यस्थीचे अद्वितीय -

स्वार्त्यालगतच्या काळात मारतातील कृषि विषणन व्यवस्थेत उत्पादक आणि उपभोक्ता याच्यात मध्यस्थीची लंबलचक साखी होती. त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही वर्गांचे शोषण होत असे.

विशेषतः कापूस, गहू, ताग, बटाटा, तांबुळ अशा सर्व शौत-मालाच्या बाबतीत अनेक मध्यस्थ असत. साधारणपणे उत्पादक आणि ग्राहक याच्यात १० ते १२ पर्यंत मध्यस्थ असत. या संदर्भात केलेल्या बाजार स्वैदाणानुसार<sup>५</sup> ग्राहकाने तांबुळाला १.५८ रुपया दिल्यास त्यातील केवळ ५२ पैसे उत्पादकाला मिळत. याचा परिणाम शौती व्यवसायावर अनिष्ट होत असे.<sup>६</sup>

## ३) वजने व मापे यांची विविधता -

मारतात श्वार्त्यालगतच्या काळात वैगवैगळ्या प्रदेशात आणि वैगवैगळ्या बाजार पेठात वैगवैगळी वजने व मापे वापरण्यात येत असत. तसेच वजन-मार्पाचा हिशीब करणे सुलभ नसे, यामुळे विक्री व्यवस्थेत गुंतार्गुत, अनिश्चितता आणि गोंधळ निर्माण होण्यास मदत होई. वजन-मार्पातील विविधतेमुळे खालीलप्रमाणे अनिष्ट परिणाम घडून येत.

१. निरोडार आणि अडाणी शौक्त-यांना फासविण्याची संधी व्यापारी वर्गास उपलब्ध होई.

२. वैगवैगळ्या ठिकाणी भिन्न-भिन्न वजन मार्पाच्या वापरामुळे कारणाशिवाय हिशीबात गुंतार्गुत निर्माण होउन व्यापा-याचा फायदा होई.

३. मारतातील कृषि विषणन व्यवस्थेबाबत अचूक आणि संस्कृती माहिती देणे अवघड होई.

स्वार्त्यालातच्या काळातील वजने व मापे यामधील मिन्नता बो. एन. सरकार यांनी काही प्रमाणात स्पष्ट केली आहे. त्यांना १४२६ बाजारपेठाच्या पाहणीनंतर 'शोर' या मापाचे परिणाम वेगवेगळे असल्याचे दिसून आले. या एक शोराचे परिमाण ४८ तोळ्यापासून ते ८० तोळ्यापर्यंत असल्याचे आढळून आले. हीच स्थिती 'मण' या परिमाणाबाबत होती. एक मण परिमाणाबरौबर २१<sup>२</sup> शोरापासून ते ७२ शोरापर्यंत होते.<sup>५</sup>

यावरून असे स्पष्ट होते की, स्वार्त्यालातच्या काळात भारतातील शोतमाल विषणान व्यवस्थेतील वजन-मार्पात स्क्वाक्यता आढळून येत नव्हती.

#### ४) साठवणुकीच्या सौयीचा अभाव -

बाजारपेठेत योग्यकेळी योग्य प्रमाणात दर्जेदार शोतमालाची उपलब्धता करावयाची असेल तर शोतमालाची शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक असते. भारतामध्ये स्वार्त्यालातच्या काळात अशा पुरेशा आणि शास्त्रीय साठवणूक सौयीचा अभाव होता. त्यामुळे शोतक-यांना हंगामानंतर लोचव उत्पादित शोतमाल विकावा लागत असे. परिणामी त्याच्या भालास योग्य किंमतही मिळत नसे.

१९५७ मध्ये भारत सरकारने नेमलेल्या 'अन्नधान्य चौकशी' समितीच्या 'मते शोतमालाची साठवण करण्यासाठी अशा स्त्रीय पद्धतीचा उपयोग केल्यामुळे साठविलेल्या भालाच्या सुमारे १.५ टक्के भालाची नास्युस होत असे. १९५७ मध्ये स्थापन केलेल्या गोदाम महाराष्ट्राने असे मत घ्यक्त केले की शोतमालाच्या साठवणुकीसाठी पुरेशा सौयी उपलब्ध नसल्यामुळे तसेच अशा स्त्रीय पद्धतीचा अवरुद्ध केल्यामुळे स्कूण उत्पादित शोतमालाच्या ८ ते २० टक्के शोतमाल वाया जातो.'<sup>६</sup>

५) वाहतुकीच्या सोयीचा अभाव -

उत्पादित शैतमाल शैतापासून धरापर्यंत आणि धरापासून बाजार-पेठापर्यंत प्रौद्योगिक्यासाठी कार्यक्रम, सुलभ आणि स्वरूप वाहतुक सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत शैतक-र्याच्या मालाला योग्य किंमत प्राप्त होत नाही. खार्ट-यालगतच्या काळात भारतात वाहतुकीच्या साधनाचा फारसा विकास झालेला नव्हता. शैतकरी शैतमालाच्या वाहतुकीच्यासाठी बैलाडी, ऊट, लेचरे याचा वापर करीत असत. यामुळे अधिक वैद्य, अम आणि खर्च होत असे. सहाजिकत्व शैतकरी आपला माल स्थानिक किंवा नजिकच्या बाजारपैठेत विकणे पर्सत करीत असत. भारतात रस्ते वाहतुकीची स्थिती अन्य देशांच्या तुलनेने किती असमाधानकारक होती है पुढील आकडेवारी वृत्त स्पष्ट होईल.  
“ १९५६-६६ या दशकात भारतात दर १०० चौरस मैलामागे रस्त्याचे प्रमाण कैवळ ५२ मैल होते. तर फ्रान्स इंग्लंड आणि संयुक्त संस्थाने या देशात हेच प्रमाण अनुकूले ४३०, २०१ व १०१ मैल होते. ”<sup>९</sup>

६) शैतमालाच्या प्रत्कारीच्या सोयीचा अभाव -

शैतमालास योग्य किंमत मिळण्यासाठी शैतमालाची प्रत्कारी करणे आवश्यक असते. भारतात १९३७ च्या कायद्यानुसार अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्या तरी या सुविधाची व्याप्ती पर्यादित होती.

शैतमालाची योग्य पद्धतीने प्रत्कारी होऊ शकत नसल्यामुळे उत्कृष्ट दर्जीच्या मालालाही योग्य किंमत प्राप्त होत नसे. परिणामी चांगले बीयाणी वापरून चांगला माल उत्पादित करणा-या शैतक-र्याना उत्तेजन मिळत नसे.

**७) बाजार माहितीचा अमाव -**

भारतीय शोतकरी ज्या मालाचे उत्पादन करतो त्या मालाच्या बाजारासॅर्बधी अद्यावत व पुरेशी माहिती देणा-या यंत्रणोचा भारतीय विपणन व्यवस्थेत अभाव होता, अशी माहिती उत्पादकाना योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. जोपर्यन्त बाजारपेठेशी सॅर्बधित असणा-या सर्व घटकाची पुरेशी, निश्चित आणि विश्वासार्ह माहिती लडात घेऊन उत्पादक विक्रेता जागरूकपणे उपयोग करण्याची भूमिका घेणार नाहीत, तोपर्यन्त शोतमालाला योग्य किंमत मिळणे कठीण आहे.

प्रामुख्याने शोतकरी वर्गाचा अशिद्दितपणा, वाहतुक व दब्णावळण सौयी-सुविर्धाचा अभाव, शोतक-र्याचा उत्साह कमी यामुळे बाजार पेठाविषयी माहिती उपलब्ध होत नसे. यामुळे कृष्ण विपणनात बाजारविषयक माहितीचा अभाव होता.

**८) बाजारपेठेतील अनिष्ट पृथा -**

भारतातील कृष्ण विपणन यंत्रणोत अनियंत्रित बाजारपेठाचे प्रमाण अधिक होते सहा जिकव अशा बाजारपेठेत अनेक अनिष्ट पृथा अस्तित्वात होत्या.

१. वजन-मापात विविधता असल्यामुळे शोतक-र्याची फास्वण्डक होत असे.

२. शोतक-र्यानी विक्रीसाठी आणलेल्या मालातून काही प्रमाणात धार्मिक आणि अन्य कारणासाठी शोतमाल विनामूल्य घेतला जात असे.

३. नमुना म्हणून अधिक प्रमाणात शोतमाल घेण्यात येई.

४. शोतमालाच्या किंमती ठरविताना विशिष्ट सांकेतिक खण्डाचा अवर्लंब केला जात असे.

५. बाजार फी म्हणून अधिक आकार घेतले जात.

### ९) पुत्रवृत्त्याच्या अपु-या सौयी -

स्वार्त्यपूर्वकागात शोतक-र्णाना योग्यवेळी, योग्य प्रमाणात आणि वास्तव व्याज दराने कर्जपुरवठा करणा-या संस्थाचा अभाव होता. स्वतःच्या गरजेपोटी शोतकरी हंगामार्नतर लोचच उत्पादनाची विक्री करीत असत. त्यामुळे शोतक-र्णाना योग्य किंमत मिळत नसे.

कृष्ण विष्णनातील दोष कमी करण्यासाठी करण्यात आलेले

उपाय :

भारतातील कृष्ण विष्णन व्यवस्थेत स्वार्त्यालातच्या काळात वरेल दोष दिसून येत होते. हे दोष कमी करण्याचे प्रयत्न स्वार्त्यपूर्व काळात सुरु झाले असले तरी स्वार्त्या नंतरच्या काळात या प्रथल्णाना अधिक गती मिळाली. सरकारने आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून हे दोष कमी करण्याचा प्रयत्न केला. याचा आढावा खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल.

### १. नियंत्रित बाजारपेठाची वाढ -

व्यापारी आणि मध्यस्थाच्याकडून उत्पादकाचे होणारे शोषण कमी करून शोतक-र्णाच्या आर्थिक हिताचे संरक्षण व्हावे यासाठी नियंत्रित बाजारपेठाची संख्या वाढविण्याचे प्रयत्न प्रेरित झाले. विविध राज्यांनी नियंत्रित बाजारपेठाच्या स्थापनेसाठी कायदे केले. महाराष्ट्र राज्य सरकारने १९६३ मध्ये कृष्ण उत्पादन नियंत्रण कायदा पंजूर केला.

भारतातील अन्य राज्य सरकारने केलेल्या अशा कायदामुळे कृष्ण विष्णन व्यवस्थेत नियंत्रित बाजारपेठाची संख्या वाढली. एप्रिल १९५९ मध्ये देशात फक्त २८६ नियंत्रित बाजारपेठा होत्या तर मार्च १९८७ असेर नियंत्रित बाजार पेठाची संख्या ५९४२ पर्यंत वाढली. पैकी २१३६ प्राथमिक बाजारपेठा

होत्या आणि ३८०० उपबाजार पेठा होत्या.<sup>१०</sup> नियोजन काळात निर्यन्त्रित बाजारपेठाची व नियमनाखाली आणलेल्या वस्तुची संख्याही वाढली.

## २. सहकारी विपणन व्यवस्थेच्या विकासासाठी प्रयत्न -

सहकारी तत्वावर आधारलेली कृषि विपणन व्यवस्था लहान आणि सीमांत शौक्क-र्याना अधिक लाभदायी ठरू शकते. स्वातंत्र्यपूर्व काळात सहकारी कृषि विपणन व्यवस्थेची सुस्थवात इाली असली तरी सहकारी कृषि विपणन व्यवस्थेचा फारसा विकास इालेला नव्हता. पहिल्या पंचवार्षिक योजनेतही सहकारी कृषि विपणनाचे पुरेशौ प्रयत्न इालेले नव्हते.

परंतु १९५१ च्या 'ग्रामीण पत पुरवठा पाहणी समिती' च्या शिफारशीनुसार दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सहकारी विपणन व्यवस्थेच्या विकासाला महत्वाचे स्थान देण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात १८०० प्राथमिक सोरडी-विक्री संस्था, २९ प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. नंतरच्या पंचवार्षिक योजनातही विविध स्तरावरील सहकारी कृषि विपणन संस्थाच्या स्थापनेचे प्रयत्न इाले. सहकारी कृषि विपणन रचनेत, शिखर कृषि विपणन संस्थाच्या सहकारीसाठी व आंतरराज्य व्यापाराच्या मदतीसाठी १९५८ मध्ये (राष्ट्रीय सहकारी कृषि विपणन संस्था, (National Agricultural Co-operative Marketing Federation) नाफेडकी स्थापना करण्यात आली. त्यामुळे आर्थिक नियोजन काळात सहकारी विपणन संस्थाची संख्या वाढत गेली. १९५५-५६ मध्ये मारतात २९ राज्य विपणन संघ, १६० मध्यवर्ती विपणन संस्था (सेंट्रल मार्केटिंग संस्था) ६२३० प्राथमिक विपणन संस्थापैकी ३२९० विशेष वस्तूच्या विपणन संस्था होत्या.

\* सहकारी कृषि विपणन संस्थेमार्फत १९६०-६१ मध्ये १६९ कोटी रुपये तर १९८५-८६ मध्ये ४२०० कोटी रुपर्याच्या शैतमालाचो उलाढाल करण्यात आली.<sup>११</sup>

\* १९५५-५६ मध्ये नाफेडने ७९ कोटी रुपयांची प्रत्यक्षा नियीत केली होती.\*<sup>१२</sup>

यावर्ष्ण असे स्पष्ट होते की, नियोजनाच्या काळात कृषि विपणन व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी सहकारी कृषि विपणन व्यवस्थेचा पोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला.

### ३. साठवणुकीच्या सौरीचा विस्तार -

खार्ट-यपूर्वकाळातील कृषि विपणन व्यवस्थेतील महत्वाचा दोष म्हणजे साठवणुकीच्या सौरीचा अभाव होय. हा दोष कमी करण्यासाठी शैतमालाची शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण करणे गरजेवे होते. यासाठी योजना काळात भारत सरकारने देशात विविध स्तरावर शैतमालाची साठवण करणाऱ्या संस्थाची स्थापना केली.

१९५४ च्या 'ग्रामीण पत्तुरवठा पाहणी समितीच्या' शिफारशीनुसार भारत सरकारने १९५६ मध्ये 'राष्ट्रीय सहकारी संग्रह महार्मडळाची' तर १९५७ मध्ये 'मध्यवर्ती संग्रह महार्मडळाची' स्थापना केली. मध्यवर्ती संग्रह गृह महार्मडळाच्या अधिपत्यासाली प्रत्येक राज्यात राज्य संग्रह गृहमहार्मडळे स्थापन करण्यात आली आहेत. या संस्थाच्या स्थापनेमुळे साठवणुकीच्या दामतेते वाढ झाली. १९६०-६१ मध्ये भारतात साठवणुकीची दामता ०.१ दशलक्षा टन होती तर १९८४-८५ या वर्षांसाठवणुकीची दामता ३४.८ दशलक्षा टन हक्की वाढली. यापैकी सार्वजनिक संस्थांच्याकडे (भारतीय अन्नधान्य महार्मडळ, मध्यवर्ती गोदाम महार्मडळ व राज्य गोदाम महार्मडळे) २६.८ दशलक्षा टन आणि सहकारी दोक्कात ८ दशलक्षा टन साठवण दामता होती.\*<sup>१३</sup>

याशिवाय १९८६-८७ मध्ये २०.९ लाख मेट्रिक टन चामतेची ४०४५

गोडावून ग्रामीण भागात स्थापन करण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले. तसेच मास लाघ उत्पादन आदेश १९७३ नुसार देशात मास लाघ पदार्थाचा दर्जा नियंत्रित करण्याचे आणि योग्य जागेवर उत्पादन करण्याचे निश्चित करण्यात आले. १९८० मध्ये शीत गोदार्माची स्थापना कळून शोक्तर्याचे शोषण थाबविण्यासाठी कायदा देशमर लागू करण्यात आला. परंतु उच्चप्रदेश, प. बंगाल, हरियाना आणि पंजाब या राज्यात शीतलाहाच्या व्यवस्थेसाठी स्वतःचे अधिनियम तयार करण्यात आले असल्याने त्याना १९८० च्या कायदातून वगळण्यात आले. १९८७-८८ या वर्षी परवाना दिलेल्या शीतलोदार्माची संख्या २१० होती व त्याची साठवण चामता ३३,८३,०४७ धन मीटर होती. १४

#### ४. वजने व मापे यात सुधारणा -

प्रमाणित वजने कायदा १९३९ ( Standard Weight Act, 1939 ) हा केंद्र सरकारने कैला असताना देशील कृषि विषणन व्यवस्थेत विविध प्रकारच्या वजने व मार्पाचा वापर होत असल्याने उत्पादक शोक्तर्याची फास्वणूक होई. नियोजन पळाने या संदर्भात अशी शिफारस कैली होती की, देशात वजने व मापे यासाठी दशमान पघ्यतीचा वापर करण्यात यावा. कारण दशमान पघ्यती साधी, सोपी आणि सहज लक्षात येण्यासारखी आहे.

भारत सरकारने नियोजन पळाची शिफारस मान्य कळून १९५८ मध्ये 'सुधारीत वजने आणि मापे' कायदा लागू कैला. या कायदानुसार जुनी वजने व मापे रद्द कळून दशमान पघ्यतीची वजने-मापे कृषि विषणनासाठी लागू करण्यात आली. त्यामुळे वजन मार्पाचे व्यवहार हिशीबाच्या दृष्टीने सुलभ झालेच, शिवाय देशात सर्वत्र स्काच वजनाचा व मापाचा वापर सुरु झाला.

### ५. वाहतुकीच्या सौर्योंचा विस्तार -

शोतमाल योग्यवेळी बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी वाहतुकीच्या जलद, स्वस्त आणि सुलभ सुविधा आवश्यक असल्याने वाहतुक सुविधांचा विस्तार करण्याचा प्रयत्न नियोजन काळात सरकारकडून करण्यात आला. विशेषतः रस्ते वाहतुकीचा विस्तार झाल्याने सेड्यातील शोतमाल नजिकच्या बाजार-पेठेत आणणे शोक्तर्याना शक्य इाले. <sup>१५</sup> १९५१ मध्ये कैवळ १५ टक्के सेडी बारमाही रस्त्यामार्फत नजिकच्या शहरीशी जोडली होती, तर १९८७ मध्ये हेव प्रमाण ४० टक्के इाले. <sup>१६</sup> यामुळे शोक्तर्याना उत्पादित मालाच्या विपणनासाठी वाहतुकीच्या सुविधा प्राप्त झाल्याने उत्पादनाचा योग्य पोबदला मिळणे शक्य इाले.

### ६. शोतमालाचे प्रमाणीकरण व ऐणीकरण करण्याच्या सुविधात वाढ -

शोती उत्पादित मालाला त्याच्या दर्जानुसार किंमत प्राप्त होण्यासाठी त्याचे प्रमाणीकरण आणि ऐणीकरण करणे गेजेचे असते. यासाठी मारतात १९३७ मध्ये शोती उत्पादन प्रत्वारी आणि विपणन कायदा करण्यात आला होता. या कायद्यात सुख्खातीस १० प्रकारच्या शोतमालाचा समावेश करण्यात आला होता. नियोजन काळात या सुविधात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

पहिल्या पंचवार्षिक योजना काळात नियीत शोतमालासाठी शोतमालाची प्रत करणे आवश्यक आहे असे ठरविण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात नियीत शोतमालाप्रमाणोच अंतर्गत व्यापारातील शोतमालासाठी प्रत्वारी आवश्यक करण्यात आली. यासाठी नागपूर येथे मध्यवर्ती दर्जा निर्यन्त्रण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली व अन्य ठिकाणी आठ विभागीय प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. या प्रयोगशाळांनी

शोतमालाच्या कैलेल्या पृथक्रणानुसार शोतमालाची प्रति निश्चित कैली जाते. वस्तूची प्रति ठरविली आहे हे दर्शविषयासाठी 'बॅमार्क' हा शिक्का वापरला जातो. <sup>१६६-८७</sup> मध्ये १४२ वस्तूच्यासाठी अशी सौय उपलब्ध करण्यात आली होती. <sup>१६६</sup>

#### ७. बाजारविषयक माहितीची अुपलब्धता -

बाजारपेठांमध्ये होणाऱ्या किंतीच्या विषयी शोक-यांचे अज्ञान असत्यास शोक-यांना योग्य निणीय घेणे अशक्य होते. शोतमालाला योग्य किंत प्राप्त होण्यासाठी शोक-यांना बाजार मावासंबंधी माहिती असणे आवश्यक असते. सध्या शासनामार्फत आणि विविध विपणन संस्थामार्फत बाजार मावासंबंधी माहिती प्रकाशित केली जाते. याशिवाय आकाशवाणी, वृक्षत्रे, पुस्तिका व माहितीपत्रके इत्यादी माध्यमांतून शोक-यांना बाजार माहिती दिली जाते. यामुळे शोक-यांना शोतमालाची आवक, किंतीतील चढउतार, समजत्याने शोकरी जाणीवपूर्वक शोतमालाची विक्री करून योग्य किंत मिळवू शकतो.

#### ८. इतर उपाययोजना -

वरील उपाययोजना शिवाय भारत सरकारने कृषि विपणन व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नियोजनकाळात विविध प्रयत्न केले. त्यात प्रामुख्याने बाजार विषयक संशोधन व मोजणी बाजारपेठेमध्ये आकारत्या जाणाऱ्या शोतमालाच्या विक्री व शुल्क वर नियंत्रण विपणन-दौत्रातील कर्मचारी वर्गाच्या शिक्काण व प्रशिक्काणाची व्यवस्था आणि विशिष्ट वस्तूच्या किंतीवर नियंत्रण, विपणन दौत्रातील कर्मचारी वर्गाच्या शिक्काण व प्रशिक्काणाची व्यवस्था आणि विशिष्ट वस्तूच्या किंतीवर नियंत्रण इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या उपाययोजनामुळे भारतातील कृषि विपणन व्यवस्थेत झालेले  
काही महत्वपूर्ण बदल सालील कोष्टकाच्या आधारे स्पष्ट होतील.

कोष्टक क्र. ३.२

स्वातंत्र्योत्तर काढातील भारताच्या कृषि  
विपणनातील बदल

अनु.	तपशील	वर्ष	
		१९५९	१९५७
१.	निर्यत्रित बाजारपेठाची संख्या	२८६	५९४२
२.	विपणनासाठी निर्यत्रित केलेल्या वस्तु	५६	११०
३.	सहकारी कृषि विपणन संस्थांची संख्या	३१०८ २	६२२७
४.	सहकारी विपणन संस्थानी केलेले व्यवहार(कोटी रुपये)	४७	४०००
५.	साठवणूक दामता (दशलक्ष्मा टन)	०.१	३४.८
६.	शीत गोदामांची साठवणदामता घनमीटर	-	३३८३०४७
७.	प्रमाणीकरण व श्रेणीकरणासाठी निवडलेल्या वस्तु	९०	१४२
८.	प्रमाणीकरण करणा-या संस्थांची संख्या	-	५६९
९.	प्रमाणीकरण करून नियीत केलेल्या वस्तूचे मूल्य(कोटी रुपये)	-	७१२.४४

टीप : १) उ.ना. - उपलब्ध नाही.

२)२ - १९६०-६१ वर्षांचे आकडे.

### १.६ भारतातील कृषि विपणनाची सधःस्थिती :

भारतीय कृषि विपणन व्यवस्थेत कृषि मालाची खरेदी-विक्री सर्वसाधारणपणे खालील प्रकारच्या बाजारपेठांतून होते.

#### १. प्राथमिक बाजारपेठा -

प्राथमिक बाजारपेठानांच प्रामुख्याने आठवडी बाजार असे म्हणतात. या बाजाराला मध्यप्रदेश, ओरिसा, बंगाल व उत्तर प्रदेश या राज्यात 'हाट' 'म्हणतात. तर दक्षिणाकडे यालाच 'शंडी' 'म्हणतात.

शौतक-र्याकडे जो विक्री योग्य वाढावा निर्माण होतो तो गरजेनुसार शौतक-र्याकडून विकला जातो. बाजारातील किंमतीची माहिती नसणे, वाहतुकीची अमुरी साधने, साठ्वणूकीच्या सोर्योचा अपुरेणा आणि पैशाची तातडीची गरज यामुळे शौतमाल फिरते व्यापारी, सावकार किंवा प्राथमिक बाजारपेठेत विकला जातो. प्रामुख्याने प्राथमिक बाजारपेठेत खरेदीदार हे व्यापार्यांचे मध्यस्थ, लहान व फिरते व्यापारी आणि ग्राहक असलात.

#### प्राथमिक बाजारपेठेचे फायदे -

प्राथमिक बाजारपेठाची स्थिती कारशी स्माधानकारक नसली तरी सुध्दा यापासून काही फायदे उत्पादकाना मिळतात.

१.१ उत्पादक पार्मारिक पद्धतीने उत्पादन करीत असल्यामुळे त्याच्याकडे विक्री योग्य वाढावा अत्यं प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे तो धाऊक बाजारात विकणे त्यांना परवडत नाही. म्हणून तो प्राथमिक बाजारपेठेत विकणे पर्संत करतात.

१.२ शौतक-र्याना कौटुंबिक खर्च, शौतीचा खर्च आणि कर्जाची परतकेड यासाठी शौतमालाची त्वरीत विक्री करून पैसा उपलब्ध करणे शक्य होते.

१.३ गावातील सावकार किंवा दुकानदार यांना शौतमाल विकण्यासेवजी प्राथमिक बाजारपेठेत विकल्यास अधिक किंमत मिळ शकते.

१.४ प्राथमिक बाजारपेठाभूये शौतकरी शौतमालाच्या पुरवठयावर काही प्रमाणात निर्यत्रण ठेऊ शकतो त्यामुळे काहीवेळा योग्य किंमत मिळण्याची शाकयता असते.

प्राथमिक बाजारपेठाचे संधटन, व्यवस्था, दैखमाल करण्याचे कार्य ग्रामर्पचायतीकडे असते त्यासाठी ग्रामर्पचायत शौतमाल विक्रेत्याकडून पुढील प्रकारचा कर वसूल करते :

१. शौतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबदल कर.
२. शौतमालाच्या विक्रीवरील कर.
३. ग्रामर्पचायत कडून विशिष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबदल आकारण्यात येणारा कर.

प्राथमिक बाजारपेठेत कोणते व किती प्रमाणात कर आकारावैत याबाबत अनेक राज्यात कायदेशीर बंधन नाही त्यामुळे अधिक प्रमाणात कराची वसुली केली जाते. परंतु त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत अशा ठिकाणी पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था अशा अडचणी जाणवतात. शिवाय शौतक-याना शौतमालाची योग्य किंमतही मिळत नाही.

### २. धाउक बाजार -

धाउक बाजारपेठा प्रामुख्याने तालुक्याच्या किंवा जिल्हाच्या ठिकाणी असतात. त्याना 'रंडी' 'किंवा' 'गज' 'म्हटले जाते. त्यात धाउक प्रमाणात शौतमालाची विक्री केली जाते. शौतमालाच्या विक्रीनंतर

किंमत त्वरीत आणि रोख दिली जाते. मध्यस्थीची संख्या या बाजारपेठात अधिक असते, अशा बाजारपेठात शैतमाल शैतक-याकडून किंवा लहान, फिरत्या व्यापा-याकडून धाऊक व्यापा-याकडे येतो.

### धाऊक बाजाराचे पृकार -

#### २.१ प्राथमिक धाऊक बाजार -

या बाजारात शैतकरी किंवा फिरते व्यापारी विक्रीसाठी शैतमाल आणतात. धाऊक व्यापारी स्वतः अगर मध्यस्थामार्फत शैतमालाची सरेदी करतात.

#### २.२ दुय्यम धाऊक बाजार -

प्राथमिक धाऊक बाजारात शैतमालाची सरेदी करणारे व्यापारी दुय्यम धाऊक बाजारात शैतमालाची विक्री करतात. या बाजारात शैतमालाची सरेदी करणारा व्यापारीसुधा धाऊक व्यापारीच असतो.

#### २.३ मध्यवर्ती धाऊक बाजार -

या बाजारात शैतमालाच्या सरेदी-विक्रीसाठी धाऊक व्यापारीच कार्य करीत असतात. या बाजारात शैतमालाची सरेदी-विक्री धाऊक प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात किरकोळ व्यापारी किंवा ग्राहकाना केली जाते.

मध्यवर्ती धाऊक बाजारात मध्यस्थांचे अस्तित्व अधिक प्रमाणात आढळते. यात कच्चा व पक्का आडत्या, दलाल, हमाल, मापाडी यांचा स्थावेश होतो. त्यामुळे शैतक-याना मिळणारी किंमत आणि ग्राहकानी दिलेली किंमत यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होते, उत्पादक शैतक-याच्या मालास योग्य किंमत प्राप्त होऊ शकत नाही.

### ३. सहकारी कृषि विपणन व्यवस्था -

सहकारी कृषि विपणन व्यवस्थेत शोतकरी सहकारी तत्वावर स्क्रित येऊन विपणानाचे व्यवहार करतात. अशा व्यवहारामुळे उत्पादक शोतकरी आणि ग्राहक यांमधील मध्यस्थाच्या वर्गाचे महत्व कमी होते.

मार्गारेट डिंबी याच्या मते, “सहकारी विपणन हो अशी पद्धती आहे की, तिच्यात शोतकरी किंवा उत्पादक वर्ग यांना स्वतःच्या मालाला किंवा वस्तूस ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जी कामे करावी लागतात ती पूळ करण्यासाठी सहकारी पद्धतीवर स्क्रित येतात.”<sup>१७</sup>

भारतात सहकारी कृषि विपणनाला सहकारी चळवळीचा स्क भाग प्हणाऱ्या महत्व मिळाले आहे. स्वार्त्योत्तर काळात सहकारी विपणनाचा कसा विकास होत गेला याचा आढावा या अगोदर घेतेला आहेच.

सहकारी कृषि विपणनामुळे योग्य दर्जीच्या मालास योग्य किंमत ग्राहकांच्या फासवणूकीस प्रतिबंध, शिवाय वाहतूक, साठवणूक अशा विविध प्रकारचा लाप प्राप्त होतो.

### ४. सरकारमार्फत कृषि विपणन -

१९३० च्या जागतिक महामंडीपासून अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तदोप असावा असा दृष्टिकोन वाढत गेल्याने अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या होन्नात सरकारी हस्तदोपास सुल्खात झाली. भारतात विपणन व्यवस्थेत सरकारी हस्तदोपाची आवश्यकता वाट लागली.

शोतमालास योग्य किंमत मिळावी यासाठी शासनाने अनेक योजना केल्या असल्या तरी कृषि उत्पादनातील चढ-उत्तारानुसार शोतमालाच्या किंमतीतही चढ-उत्तार होत असतात. उत्पादनात वाढ झाल्यास किंमतीत घट

होते. या उलट उत्पादनात धट इाल्यास किंमतीत वाढ होते. याचा त्रास ग्राहकाना होता. यासाठी सरकारने शौतमाल किंमतीच्या स्थिरीकरणासाठी शौतमालाच्या खरेदी-विक्रीचे कार्य हाती घेतले आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी पुढील संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत :

#### ४.१ मारतीय अन्नधान्य महार्मळ -

या महार्मळाची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली असून महार्मळाची प्रमुख कार्ये शौतमालाची साठवणूक करणे, शौती उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे, शौतमालाची खरेदी कूरणे, वितरण करणे, शौती सर्वधी साधनाची प्रशिक्षणाद्वारे माहिती देणे, हत्यादी. थोडक्यात शौती व्यवसायाशी निगडीत कार्य महार्मळ पूर्ण करते.

#### ४.२ केंद्रीय शौतमाल विष्णन संस्था -

या संस्थेची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली असून संस्थेला बाजार संशोधन व चौकशी करणे, बाजारपेठाचे नियंत्रण करणे, शौतमालाचे प्रमाणीकरण व प्रत्कारी करणे, कर्मचार्याना प्रशिक्षण देणे हत्यादी कार्ये करावी लागतात. कृषि विष्णन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याची आवश्यकता असते.

#### ४.३ सरकारमार्फत अन्नधान्याची खरेदी-विक्री -

सरकारकडून अन्नधान्याची खरेदी प्रामुख्याने अन्नधान्य टंचाईस सामोरे जाणे, शौतीच्या उत्पादन वाढीस चालना देणे, विशिष्ट पिरंगाच्या हंगामापूर्वी हमी किंमती जाहीर केल्यास त्याची खरेदी करणे आणि अन्नधान्याचा अतिरिक्त साठा निर्माण करणे हत्यादी उद्देश्याने केली जाते.

या उलट ग्राहकांना योग्य दराने शौतीमाल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून विशिष्ट किंमतीस अन्नधान्याची विक्री केली जाते, त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक याच्या हिताचे रक्षण होते.

#### ५. अनियंत्रित बाजारपेठा -

ज्या बाजारपेठील व्यवहार विशिष्ट कायदानुसार त्यार केलेल्या यंत्रणेमार्फत नियंत्रित केले जात नाहीत, अशा बाजारपेठेला अनियंत्रित बाजार-पेठ असे म्हणतात. अशा बाजारात उत्पादक, शोतकरी, ग्राहक याच्या हितापेक्षा व्यापा-याच्या हिताची अधिक जोपासना केली जाते.

मारतात स्वातंत्र्यपूर्वकाळात अनियंत्रित बाजारपेठा अधिक प्रमाणात होत्या. आजही काही बाजारपेठा अनियंत्रित असल्याचे आढळून येते. या बाजारातील विक्रेते आणि ग्राहक याचे हितसंरचन सुरक्षित असत नाहीत. तसेच अनेक छळी व प्रृथा असल्याने शोक्त-याचे शोषण होते.

अनियंत्रित बाजारात शौतमालाची किंमत विशिष्ट सांकेतिक पद्धतीने सरेदीदार आणि दलाल ठरवित असतात. उत्पादकास तठस्थाची प्रमिका घ्यावी लागते, विना मोबदला अधिक माल नमुना म्हणून धेतला जातो आणि शौतमालाची किंमत देतेवैको विविध प्रकारची देणगी, वर्गणी धेतली जाते. अशा प्रकारे शोक्त-याची फास्वणूक अनियंत्रित बाजारात होत असते.

#### ६. विनियमित बाजार -

कृषि विषयान व्यवस्थेत उत्पादक शोतकरी, पर्याय आणि उपभोक्ता याच्या हिताची जपणूक होणे आवश्यक असते त्यासाठी कृषि उत्पादित मालाच्या बाजाराच्या नियमनाची गरज असते. नियमन कायदानुसार चालवित्या जात असलेल्या संघटीत अथवा नियंत्रित बाजारपेठा समजत्या जातात.

बाजाराचे नियमन जेव्हा बाजारातील विविध घटक स्क्रिप्ट करतात तेव्हा  
त्यास संघटित बाजारपेठ म्हटले जाते आणि जेव्हा बाजाराचे<sup>नियमन</sup> सरकारने  
केलेल्या विशिष्ट कायदानुसार करण्यात येते तेव्हा त्यास नियंत्रित बाजार  
असे म्हणतात.

#### ६.१ मारतातील नियंत्रित बाजारपेठेची सुख्वात आणि विकास -

१८९७ च्या कापूस आणि अन्धान्य विपणी कायदाने मारतात  
नियंत्रित बाजारपेठेची सुख्वात झाली असे मानले जाते. हा कायदा अन्धा-  
न्याप्रमाणे कापूस विपणानाला लागू करण्यात आला. कायदातील तरतुदीनुसार  
बाजारपेठेत होणाऱ्या आकारणीविषयी नियम करण्यात आले. बाजार  
परवाना, वजन-पार्पाची विशिष्ट तरतुद झाली, त्यानंतर १९२७ मध्ये  
मुंबई राज्याने मुंबई कापूस विपणी कायदा केला. पुढे १९२९ च्या राँयल  
कमिशन ऑन ऑग्रिकल्चरच्या (शाही कृषि आयोग) शिफारशीमुळे  
भारतातील नियंत्रित बाजाराच्या विकासाला गती मिळाली. १९३० पासून  
अनेक राज्यानी नियंत्रित बाजार विषयक कायदे केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर  
कृषि विपणानातील दोष कमी करण्यासाठी नियंत्रित बाजाराच्या  
विकासाला प्राधान्य मिळे त्यामुळे नियंत्रित बाजारपेठाच्या संख्येत मोठ्या  
प्रमाणावर वाढ झाली. ती खालील कोष्टकात दशविली आहे.

कौष्टक क्र. १.३

नियंत्रित बाजाराच्या संख्येतील वाढ

वर्ष	नियंत्रित बाजाराची संख्या
१९५९	२८६
१९६१	१०००
१९७१	-
१९८१	४४५०
१९८७	५९४२

- संदर्भ : १) पारत सरकार कृष्ण मंत्रालय,  
ग्रामीण विकास विभाग, वाणिंक  
अहवाल, १९८७-८८, पा.क्र. ४५  
२) Rudder Datt and K.P.M.  
Sundharam, Indian Economy,  
p.470

६.२ नियंत्रित बाजाराची उद्दिष्ट्ये -

नियंत्रित बाजारविषयक कायद्याबाबत राज्य सरकाराची असत्यारी  
असत्याने राज्या-राज्यातील कायद्यात स्कूलता दिसून येत नाही. साधारणतः  
नियंत्रित बाजाराचा उद्देश्य उत्पादक विक्रीताचा बाजारातील अनिष्ट प्रथा,  
गैरप्रकार यापासून बचाव करणे, हा असतो. नियंत्रित बाजारात उत्पादक,  
उपभोक्ता, दलाल आणि एकूण समाज याच्या हिताचा विवार केला जातो.  
शिवाय शोकरी आणि व्यापारी याच्या हिताचे रक्काण कूळन उत्पादन  
वाढीसाठी स्पैष्ट वातावरण निर्माण करणे, अशी विविध उद्दिष्ट्ये नियंत्रित  
बाजाराची स्पष्ट केली जातात.

#### ६.३ बाजार समिती -

नियंत्रित बाजाराचे कामकाज पाहण्यासाठी बाजार समितीची कायदेशीर स्थापना करण्यात आली असून तिच्यामार्फत नियंत्रित बाजाराचे हेतू सांख्य केले जातात. बाजार समितीवर बाजाराशी संबंधी असणा-या व्यापारी, शैतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी प्रतिनिधी यांना प्रतिनिधित्व असते.

बाजार समितीस प्रामुख्याने खालील प्रकारची कार्ये पूर्ण करावी लागतात :

- अ) बाजाराच्या कामकाजासाठी परवाने देणो.
- ब) उधड लिलाव पघ्दतीचा अवर्लंब करणो.
- क) वजने व मापे याची त्मासणी करणो.
- छ) बाजारातील अनाधिकृत आकारणी ठाबविणे.
- ह) विक्रीते आणि खरेदीदार याच्यातील तंटी मिटविणे.
- च) बाजाराशी संबंधित असणा-या घटकाना आवश्यक सुविधा पुरविणे. उदा. पिण्याचे पाणी, दिवाबच्ची, जागा, गोदामे, वाहतूक, सुरक्षितता, निवास इत्यादी.

#### ६.४ नियंत्रित बाजाराचे फायदे -

कृष्ण विष्णन व्यवस्थेतील नियंत्रित बाजारामुळे उत्पादक, शैतकरी उपमोक्ते, आडत्ये अशा अनेक घटकाना विविध फायदे प्राप्त होतात.

सहा जिकच या वर्गाचे आर्थिक हित सुरक्षित जाते. नियंत्रित बाजाराचे मुख्य लाभ खालील प्रमाणे स्पष्ट करता येतील.



### १. आर्थिक फायदा -

निर्यंत्रित बाजारामुळे कृषि विषणनात पध्यस्थाकडून उत्पादक शौकर्याच्या होणा-या शोषणास नियंत्रण ठेवता येते. शिवाय अधिकृत बाजार फी, वजने-मापे, यामुळे शौकर्याचा आर्थिक फायदा होतो. या पद्धतीने सुमारे १०० रुपये किंमतीच्या वस्त विकल्या गेल्या तर शौकर्याचे किमान ५ रुपये वाचतात असा अंदाज आहे.<sup>१८</sup>

### २. शौकर्याना प्रतिनिधित्व -

बाजार कायदातील तरतुकीनुसार बाजार समितीवर शौकर्याना प्रतिनिधित्व मिळाल्याने बाजारातील निणीय प्रक्रियेत शौकर्याना सहभागी होता आले. त्यामुळे स्कूण बाजार प्रक्रियेत व्यापारी वर्गाप्रमाणे शौकर्याना स्थान मिळाले.

### ३. बाजारातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन -

निर्यंत्रित बाजारांच्या निर्भितीमुळे कृषि विषणनातील आढळणा-या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन के होण्यास मदत इाली आहे. बाजारविषयक कायदे, नियम, उप-नियम याच्या कार्यकाम अमलबजावणीमुळे हप्ता पद्धती, अमान्य वजने-मापे, सौटे व्यवहार, अवास्तव आकार अशा प्रथा संपुष्टात आल्या आहेत.

### ४. बाजार विषयक माहिती -

निर्यंत्रित बाजारामुळे उत्पादक, शौकरी, व्यापारी, दलाल यांना सरेदी-विक्री व्यवहाराबाबत अध्यावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध होत असल्याने उत्पादकांना शौकालाच्या विक्रीचा आणि किंमतीचा अंदाज घेता येतो.

#### ५. इतर फायदे -

निर्यन्त्रित बाजारपेठाच्या निर्भीतीमुळे उत्पादक, उपभोक्ते यांना अनेक सुविधा उपलब्ध होतात. उदा. साठवणूक, वाहतूक, प्रत्वारी, श्रेणी-करण, अशा कायद्याचा समावेश होतो.

अशा विविध प्रकारच्या फायदामुळे मारतातील बहुतेक राज्य सरकारांनी निर्यन्त्रित बाजारपेठाची स्थापना केली आहे.

#### १.७ महाराष्ट्रातील कृषि विपणन व्यवस्था :

मारतातील अन्य धटक राज्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यात कृषि उत्पादनाच्या विपणनाचे नियमन करण्यात आलेले आहे. प्रामुख्याने 'महाराष्ट्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी-विक्री (नियमन) अधिनियम १९६३' या कायदानुसार शेतमालाची विपणन यंत्रणा कायद्यान्वित आहे. तसेच सुधारित नियम उप-नियमांच्या आधारे कृषि उत्पन्नाच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत सरकारी, सहकारी असा सहभाग आढळतो.

प्रामुख्याने कापूस, तेंदू, पाने, गवत, अन्नधान्ये, यांची स्काधिकार खरेदी योजना शासनामार्फत राबविली जाते. तसेच महत्वाच्या अन्नधान्ये, गळिताची धान्ये, मसाल्याचे पदार्थ, माजीपाला, इत्यादींच्या खरेदी-विक्रीत शासनाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असतो. शासनाने महत्वाचे २१ शेतमाल वस्तूची प्रत्वारी केलेली आहे. उदा. गूळ, कादा, मुर्झूग, तांदुळ, गह, ज्वारी, मिरची, लौकर वगैरे.

महाराष्ट्रातील कृषि उत्पादन बाजार आवारे ही शोत्तमाल विपणनाची सर्वात मोठी संस्थात्मक रचना असून राज्यात फाकत सिंधुदुर्ग जिल्हा वगळता इतर सर्व जिल्हात बाजार समित्यांची स्थापना झालेली आहे. सप्टेंबर १९८९ अखेर महाराष्ट्रात एकूण २४६ मुख्य बाजार आवारे व ५१५ उपबाजार आवारे अस्तित्वात आहेत. १९८७-८८ मध्ये २४६ पैकी २१२ (८६.९८ टक्के) इतक्या समित्यांना वाढावा मिळाला होता.<sup>१९</sup>

तसेच महाराष्ट्रातील ६४० ग्रामीण बाजारांपैकी ४२१ बाजारांवर निर्यन्त्रण प्रस्थापित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या शोत्तमालासाठी विपणनाचे जे काही मार्ग उपलब्ध आहेत त्याचे संक्षीकरण केल्यास संपूर्ण विपणन व्यवस्थेवा आकृतींबर्थ पुढील प्रमाणे मिळतो.

महाराष्ट्रातील कृषि विपणन ठेक्यवळ्या

१ :	राज्य व्यापार	शासनाचा हस्तक्षेप	सहकारी विपणन	प्रक्रिया संस्थांची लेरेदो	ग्रामीण विपणन
२ :					
३ :					
४ :					

कापस, गवत,  
केंद्र पाने, धान्ये  
यांची इकाधिकार  
लेरेदी योजना

आधार किंमत  
धान्य वसुली

प्रत्यदा  
अप्रत्यदा

कृषि उत्पादन  
बाजार

महाराष्ट्रातील अन्य जिल्हा व तालुक्यापृष्ठां प्राणी सातारा  
जिल्हात प्रत्येक तालुक्यासाठी एक अशा स्कूण आकरा कृषि उत्पन्न  
बाजार समित्याची स्थापना इालेली आहे. त्यातील कृषि उत्पन्न बाजार  
समिती, वडूज, ता. स्टाव ही स्क आहे.

विअंग : २. अभ्यासाची पद्धती :-

**१.२.१ निर्यन्त्रित बाजाराची पार्श्वपूर्मी :**

कृषि विषयान व्यवस्थेच्या सुधारणासाठी आणि शौती उत्पादन वाढीस प्रेरणा देणे या दृष्टीने निर्यन्त्रित बाजार पेठाची स्थापना १९३९ चा मुंबई शौती उत्पन्न बाजार कायदा आणि १९६३ चा महाराष्ट्र शौती उत्पन्न बाजार अधिनियम (नियम) कायदा यानुसार या नुसार करण्यात आली आहे. त्यात शोकरी, वर्ग, व्यापारी वर्ग याचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधी सहमागी कळून घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात १९६३ च्या कायदानुसार प्रत्येक तालुक्याच्या पातळीवर निर्यन्त्रित बाजाराची स्थापना केलेली आहे. कृषि विषयानाचे कार्य बाजार समित्या पूर्ण करीत असून निर्यन्त्रित बाजाराची उदिष्टये साध्य करीत आहेत.

प्रस्तुत प्रकरणात “शोत्माल सरेदी-विक्री विषयक कृषि उत्पन्न बाजारसमिती, वडूज, ता. स्टाव ” या संस्थेचा अभ्यास कुरण्याचे योजिले आहे. या संस्थेची स्थापना होऊन सुमारे पंचवीस वर्षे इलाली आहेत. सातारा जिल्हातील स्टाव सारखा ग्रामीण आणि दुष्काळी तालुक्यात ही संस्था कृषि विषयानाचे कार्य करणारी पहत्वाची संस्था आहे. यामुळे वडूज या निर्यन्त्रित बाजाराचा विषय अभ्यासासाठी निवडला आहे.

या प्रकरणात निर्यन्त्रित बाजार, उद्देश्य, गृहितक, अभ्यासाची पद्धती, उद्देश्य, व्याप्ती आणि योजना याची चर्चा केलेली आहे.

**१.२.२ निर्यन्त्रित बाजार :**

प्रामुख्याने शौती दोत्राच्या विकासाचे स्क महत्वपूर्ण साधन म्हणून निर्यन्त्रित बाजारास महत्व आहे. निर्यन्त्रित बाजार यंत्रणीत शौती, व्यापार, सहकार आणि सरकार याचे प्रतिनिधी असल्याने कृषि विषयानातील अडचणी कमी होण्यास मदत इलाली आहे.

निर्यत्रित बाजाराचा मुख्य हेतू निर्यत्रित दराने शोती उत्पादित पालाची स्टैरेडो-विक्री करणे आणि उत्पादकाना योग्य किंमत प्राप्त करून देणे हा असल्याने उत्पादकाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. अशा धौरणानुसारच निर्यत्रित बाजाराची स्थापना करण्यात आलेली आहे.

#### १.२.३ बाजार समिती :

निर्यत्रित बाजारावे हेतू साञ्च करण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर स्थापन केलेल्या बाजार समितीत शोतकरी, व्यापारी, वर्गाबरोबरच अलिकडे मागास्वर्गीय व हमाल या घटकांना व्यवस्थापनात सहभागी करण्यात येत आहे. निर्यत्रिणासाठी सरकारी व सहकारी यांचे प्रतिनिधी असतात. बाजार समितीचे व्यवस्थापन लोकशाही क्षेत्रानुसार चालविली जाते. विविध संचालक समासदी-पद्धन विशिष्ट कालावधीसाठी चैअरमन आणि व्हाईस चैअरमन यांची निवड केली जाते. सचिव हा समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

बाजार आकार, अनुजप्ति फी या महत्वाच्या मार्गाने समितीस उत्पन्न होत होते. संस्थेस विपणीच्या सुविधा, बाजाराचा पवाना देणे, लिलाव पद्धती अशी जबाबदारी पूर्ण करावी लागते बाजार समितीच्या कार्याचे यशा हे कार्यदाम कार्यपद्धतीवर अवर्लेबून असते.

#### १.२.४ निर्यत्रित बाजाराचे फायदे :

निर्यत्रित बाजारामुळे पुढील्यामाणे फायदे प्राप्त होतात :

- १) बाजार फीचे अधिकृत आणि योग्य दर आकारले जातात.
- २) व्यवहारासाठी प्रमाणित वजन-मार्पांचा अवर्लेबून केला जातो.
- ३) खुल्या किंवा उधड पद्धतीमें लिलाव केले जातात.
- ४) बाजारातील क्रेता आणि विक्रेता याच्यामधील तंत्र्याचे निवारण योग्य पद्धतीने केले जाते.

- ५) शैतमालाच्या प्रत्कारी आणि प्रभाणीकरण सौयीमुळे उत्पादकाना योग्य किंवत मिळणे शक्य होते.
- ६) शैतकरी वर्गाच्या प्रतिनिधीस समितीच्या व्यवस्थापनात सहभागी होण्याची संधी मिळते.
- ७) उत्पादकाना विषणनाच्या विविध सौयी-सुविधा उपलब्ध कळून दिल्या जातात.
- ८) शैतक-र्याची गैरव्यवहार व फास्वणूक यापासून मुक्त होते.
- ९) बाजार विणायीची माहिती पुरविली जाते.
- १०) शैतमालाची विक्री केल्यानंतर त्वरीत किंवत उपलब्ध होते.

#### १.२.५ विषय\_निवडीचे महत्व :

प्रस्तुत प्रबंधाच्या अभ्यासाचा विषय कृषि विषणन व्यवस्थेतील निर्यन्त्रित बाजार हा निश्चित केला आहे. शैती विषणन व्यवस्थेच्या विकासावर शैती व्यवसाय, शैतकरी आणि समाज यांची उन्नती अवर्लंबून आहे. या दृष्टिकोनातून कृषि विषणन यंत्रणेतील निर्यन्त्रित बाजार याचा अभ्यास करणे गरजेवै आहे. वढूज शैती उत्पन्न बाजार समिती, ही सातारा जित्खातील खटाव तालुक्यात कृषि विषणनाचे कार्य करणारी महत्वाची संस्था आहे. सुमारे पंचवीस वर्षां सातत्याने कृषि विषणन विषयक कार्य सुरु असल्याने त्याचा परिणाम झोती, उद्योग, व्यापार दौत्रावर इालेला आहे काय? याबाबत संशोधनात्मक अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा घटक महत्वाचा आहे.

प्रामुख्याने खटाव तालुका हा हतर तालुक्याच्या तुलनेने वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण शैतीचा मागासलेपणा, शैतक-र्याची आर्थिक दुर्बलता, अपुरा पाऊस, विविध प्रकारच्या पिर्काचे पोठ्या प्रभाणावर उत्पादन, अपुरी औलित व्यवस्था, उद्योगवर्धाची फारव क्षमतरता इत्यादी, पास्वर्भमीवर बाजार

समितीचा अभ्यास करण्यासाठी हा घटक आवश्यक ठरतो. उत्पादक शौक-र्याना मिळालेल्या फायर्डाचा विचार, ग्राहकाना मिळालेले लाभ, व्यापारी वर्गास इलाले फायदे, याविषयी बाजार समितीचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

साहजिकच नियंत्रित बाजाराच्या अभ्यासामुळे वडू बाजार समितीची कार्यप्रणाली, प्रमिका, फालक्रुती याचा आढावा घेणे शक्य होईल. शिवाय अन्य समितीच्या बरोबरीने प्रगती करण्यासाठी काही संशोधनात्पक शिफारसी करता येतील. या दृष्टिकोनातून <sup>१</sup> शेती उत्पादित मालाच्या सरेदी-विक्री विषयक वडू बाजारसमिती किंवा नियंत्रित बाजाराचा अभ्यास <sup>२</sup> हा घटक महत्वाचा ठरतो.

#### १.२.६ नमुना निवड पद्धती :

वडू नियंत्रित बाजारामुळे मिळालेल्या फायर्डाचा अभ्यास करण्यासाठी नमुना निवड पद्धतीचा अवर्लंब केलेला आहे. प्रामुख्याने नियंत्रित बाजाराचा फायदा उत्पादकाना किती प्रमाणात झाला आहे हे अभ्यासण्यासाठी बाजार समिती शी संबंधित असलेल्या शौक्माल उत्पादकांची प्रथमतः जमिनीच्या धारण दोत्रानुसार विमागणी केली. त्यातून सीर्पात शौकरी, लहान शौकरी, पद्ध्यम शौकरी आणि मोठे शौकरी याच्या टक्केवारी किंवा शोकडा प्रमाणानुसार विविध स्तरातील क्रिडलेल्या समासद शौक-र्यामधून नमुना चाचणी नुसार सरचित प्रश्नावलीच्या माध्यमातून नियंत्रित बाजारबद्दल माहिती, लाभ, परिणाम या विषयीची माहिती स्क्रित केली आहे.

१९८८-८९ मध्ये बाजार समितीत कृषि विषयनाचे व्यवहार करणारे शौकरी फक्त ७४५ हत्के होते, त्यातील धारणदोत्रानुसार त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

तक्ता क्रमांक १.

बाजार समितीशी व्यवहार करणारे शोकरी

अनु.	तमशील	धारणदोत्र	शोक-र्याची पर्यादा	संख्या
१)	सीमांत शोकरी	२.५ एकरपर्यन्त		५
२)	लहान शोकरी	२.५ ते १०		१०४
३)	माध्यम शोकरी	१० ते २५		२७६
४)	मोठे शोकरी	२५ एकरपैदाम अधिक		३५०
स्कूण :				७३५

संदर्भ : कृष्ण उत्पन्न बाजार समिती, वडू, माहितीआधारे.

तालुक्यातील ५०,००० शोकरी संख्यापैकी फक्त ७३५ इतके उत्पादक बाजार समितीशी विपणन व्यवहार करत असल्याचे वरील माहितीवळन स्पष्ट होते.

या प्रबंधाच्या अभ्यासासाठी निवड करण्यात आलेल्या शोक-र्याचे वर्गीकरण अभ्यासाच्या सौर्योसाठी ४ प्रकारात केलेले आहे. सदस्य्या प्रबंधात प्रत्येक प्रकारातील शोक-र्याची व्याख्या खालील प्रमाणे करण्यात आली आहे.

**१) सीमांत शोकरी -**

ज्या उत्पादक शोक-र्याकडे २.५ एकर पर्यन्त जमिनीचे दोत्र आहे, त्याना सीमांत शोकरी म्हटले जाते.

**२) लहान शौतकरी -**

ज्या शौतक-याच्या मालकीचे जमीन धारण दोन्हा २.५ स्कर ते १० स्कर पर्यंत आहे अशा शौतक-याना लहान शौतकरी सेविथले आहे.

**३) मध्यम शौतकरी -**

शौतक-याकडे सुमारे १० स्कर ते २५ स्कर जमिनीचे दोन्हा उपलब्ध असेल त्याना मध्यम शौतकरी असे गृहित धरले जाते.

**४) मोठे शौतकरी -**

सुमारे २५ स्करापेक्षा अधिक प्रमाणात जमिनीचे धारणदोन्हा उपलब्ध असेल अर्शाचा सपावेश मोठ्या शौतक-यामध्ये करण्यात आला आहे.

वरील चार प्रकारातील उत्पादक शौतक-याच्या अभ्यासासाठी सीमात व लहान शौतक-याच्या संख्येपैकी शौकडा ४० टक्के तर मध्यम आणि मोठ्या शौतक-याच्या स्कूण संख्येपैकी शौकडा १० टक्के या प्रमाणानुसार अनुकूले २, ४२, २८ आणि ३५ असे स्कूण १०७ शौतकरी यावृच्छ्क नमुना निवड पद्धतीने निवडले. वर्णादारानिहाय याची यादी तयार करून घेतली.

नमुना निवड केलेल्या १०७ शौतक-याना प्रत्यक्षा मेट्रन संरचित प्रश्नावलीच्या आधारे आणि मुलाखती, चर्चा या माझ्यामात्र आवश्यक माहिती उपलब्ध केलेली आहे.

**१.२.७ अभ्यासाचे उद्देश्य :**

वडूज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अभ्यासाचे प्रमुख उद्देश्य पुढीलप्रमाणे आहेत :

- १) वडूज बाजार आवारात होणाऱ्या शौतमालाच्या रकूण आवकेतील बदलांचा अभ्यास करणे.
- २) वडूज बाजार समितीच्या विचीय स्थितीचा अभ्यास करणे.
- ३) वडूज बाजार समितीचे 'सधटन, प्रशासन आणि व्यवस्थापन याचा अभ्यास करणे.
- ४) बाजार समितीच्या विषणान विणयक कार्याचा आढावा घेणे.
- ५) बाजार समितीच्या स्थापनेमुळे शौतक-र्याना मिळालेल्या फायदांचा अभ्यास करणे.
- ६) बाजार समितीच्या कार्यातील अडचणीचा अभ्यास करणे.
- ७) बाजार समितीच्या कार्यात सुधारणा होण्यासाठी, विशेषत: वडूज बाजार समिती विणयी शिफारसी करणे.

#### १.२.८ गृहित्क :

शेती उत्पादनातील वाढ आणि लेरेदी विक्रीचे व्यवहार हे विषणान व्यवस्थेतील सेवा-सुविधा आणि सौयोग्यप्रणाली यावर अवलंबून असतात. याप्रमाणे वडूज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेमुळे आणि कार्यक्राम कार्यप्रणाली मुळे उत्पादक, शौतकरी आणि व्यापारी याना विविध स्वरूपांचे लाभ प्राप्त इलाले आहेत.

#### १.२.९ अभ्यासाची पञ्चती :

तथ्य संकलनासाठी वडूज बाजार समितीच्या उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीचा अवलंबून केला आहे. प्रामुख्याने अभ्यासासाठी बाजार समितीच्या सन १९७५-७६ ते १९८८-८९ या कालावधीतील शीहितीचा आधार घेतला आहे.

प्रस्तुत प्रबंधाबाबत प्राथमिक सामग्री उपलब्ध होण्यासाठी बाजार समीतीतील प्रशासकीय अधिकारी वर्ग याच्याशी चर्चा केली, प्रसाकालीन असराच्चित मुलाखती घेतल्या. बाजार आवारात सीमांत, लहान, मध्यम, मोठे शौक्तकरी या गटातील विविध शौक्तक-र्याकडून संरचित प्रश्नावली आणि चर्चेच्या आधारे माहिती जपा केली. व्यापारी, ग्राहक याच्याशी मेट्रून चर्चा करून बाजार व्यवहाराविषयी सत्य माहिती उपलब्ध केली आहे. स्वतः काही धटना आणि व्यवहाराच्या ठिकाणी प्रत्यक्षा उपस्थित राहून वास्तव माहिती मिळविली आहे.

दुय्यम सामग्रीच्या उपलब्धतेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारची प्रकाशने कृषि उत्पन्न बाजार समितीची धटना, उप-नियम, वार्षिक अहवाल, कार्यालयीन कागदपत्रे याचा वापर केलेला आहे. तसेच पंचायत समिती, वड्या (स्टाव), जिल्हा परिषद, सातारा याचे कार्यालयातून आवश्यक माहिती उपलब्ध केलेली आहे.

अभ्यासाच्या अधिक स्पष्ट विश्लेषणासाठी जपा केलेल्या माहितीचे विशिष्ट तक्ता, सारणी, कोष्टक, आलेख, आकृती इत्यादी. साध्या संख्याशास्त्रीय पद्धतीने स्पष्टीकरण केलेले आहे.

### १.२.६० अभ्यासाची व्याप्ती आणि पर्यावळ :

प्रबंधाच्या अभ्यासासाठी वड्या कृषि उत्पन्न बाजार समिती ही एकच विचारात घेतलेली असून, समितीच्या व्यवस्थापन आणि विपणन विषयक आर्थिक कार्याचा आढावा संदिग्दत स्वरूपात घेतला आहे.

सातारा जिल्हात अकरा बाजार समित्या कार्यरत असून त्यापैकी वडूज बाजार समिती स्क आहे, वडूज बाजार आवारात येणा-या शौतमालापैकी ज्वारी, बाजरी, चकळी, पूळ, धेवडा, गहू आणि गूळ हत्यादी घटकंचा अभ्यास केलेला आहे.

वडूज बाजार समितीची स्थापना १ ऑगस्ट १९६५ मध्ये इाली असून अभ्यासासाठी माहिती व आकडेवारी सन १९७५-७६ ते १९८८-८९ या चौदा वर्षां दरम्यानची घेतलेली आहे.

वडूज बाजार समितीचा अभ्यास करतेवेळी आणखी काही पर्यादा निर्माण होत आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

१) कृष्ण उत्पन्न बाजार समितीशी सर्बंध असणा-या शौतक-र्याच्याकडून प्रश्नावलीच्या सहाय्याने माहिती जमा करीत असताना त्याना अशिंशितमणा मुळे शौती उत्पन्नाची आकडेवारीचा लिखित पुरावा ठेवलेला नाही.

सहाजिकच अभ्यासातून निधणा-या बिन चुक्तेवर पर्यादा पडलेली आहे.

२) सर्वच शौतमालाची विक्री बाजार समितीच्या आवारांमध्ये होतेच असै नाही. काही वैळा आठवडी बाजारात शौतमालाची विक्री करण्याची शौतक-र्याची प्रवृत्ती दिसून येते, त्यामुळे या बाजार समितीच्या कार्यदोत्रातील निवडलेत्या शौतक-र्याची सर्वच शौतमाल विक्री बाबत या सुविधेचा फायदा घेतलेला नाही.

३) या निर्यंत्रित बाजाराविषयी व विक्री व्यवस्थेविषयी अजूनही पुरेशी जागरूकता शौतक-र्यामध्ये आढळून आलेली नाही.

### १.२.११ अभ्यासाची योजना :

अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रस्तुत प्रबंधातील स्कूण घटकाची विमागणी खालील प्रमाणे पाच प्रकरणात करण्यात आलेली आहे.

प्रबंधाच्या पहिल्या प्रकरणात प्रास्ताविक विपणनाची संकल्पना, अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्ये, मारतातील विपणन व्यवस्था, महाराष्ट्र राज्यातील कृषि विपणनाची रचना, निर्यत्रित बाजार आणि संशोधनाच्या पद्धती संदर्भात विषयाची निवड, नमुना निवड, अभ्यासाचे उद्देश्य, गृहितक, अभ्यासाची पद्धती, व्याप्ती व मर्यादा आणि योजना या घटकांचा अभ्यास केलेला आहे.

प्रकरण दौनमध्ये सातारा जिल्हातील स्टाव (वळूज) तालुक्याची आर्थिक रूपरेणा स्पष्ट केलेली आहे. त्या संदर्भात भौगोलिक स्थान, रचना, दोक्काळ, हवामान, शौती व्यवसाय, प्रशासन, लोकशास्त्राची रचना, वाहतूक व्यवस्था, बँक व्यवस्था, सहकारी संस्था व आठवडी बाजार या घटकांचा विचार केला आहे.

शौध निर्बंधाच्या प्रकरण तीनमध्ये भारतातील बाजार नियमन कायदाची पार्श्वभूमि, उद्देश, महाराष्ट्रातील शौती उत्पन्न, सैदी-विक्री नियमन कायदा व वळूज कृषि उत्पन्न बाजार समितीबाबत स्थापना प्रशासन, व्यवस्थापन, कार्यप्रणाली अंशा विविध घटकांचा आढावा घेतला आहे.

प्रकरण चारमध्ये वळूज बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या कार्याच्या आर्थिक उलाढाल याविषयी उपलब्ध माहिती, आकडेवारी यांच्या आधारे सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे.

प्रबंधाच्या प्रकरण पाचमध्ये वडूज बाजार समितीच्या अभ्यासक्रमावरून काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. आणि त्याच आधारे बाजार समितीच्या कार्यातील अडचणी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून काही शिफारसी स्पष्ट केलेल्या आहेत.

अशाप्रकारे या प्रबंधाची रचना पाच प्रकरणात करण्यात आलेली आहे.

### संदर्भ

- १) प्रा. अ. श्री. बोरीकर, प्रा. पी. आर. कुलकर्णी, मारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकार, पिंपळापुरे आणि क., पब्लिशार्स, नागपूर, १९८४, पा. ८६.
- २) C.N. Sontakki, R.G. Kulkarni, Marketing Salesmanship and Advertising, Ravi Chandra Prakashan, Belgaum, pp. 71-72.
- ३) प्रा. अ. श्री. बोरीकर, प्रा. पी. आर. कुलकर्णी, मारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार, पा. ८५.
- ४) अर्थस्वाद, रुड ६, अंक २, जूले-सप्टेंबर, १९८२. ?
- ५) Sivarama Prasad, Agricultural Marketing in India, Mettal Publications, Delhi, 110 035, p. 223.
- ६) Dr. C.B. Memoria, Agriculture Cooperative Structure in India (First Edition, 1983), Kitab Mahal, Allahabad, Delhi, Patana, Nagpur, 1983. (प्रम.)
- ७) प्रा. अशोक श्री. बोरीकर, प्रा. पी. आर. कुलकर्णी, मारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार, पिंपळापुरे अॅन्ड कॉ. पब्लिशार्स, नागपूर, १९८४, पा. १२३.
- ८) Dr. B.S. Mathur, Cooperative in India, Sahitya Bhavan Agra, 1988, p. 269.
- ९) Dr. C.B. Memoria, Agricuotural Problem in India, Kitab Mahal, Allahabad, Delhi, 1979, p. 756.

- १०) भारत सरकार मंत्रालय ग्रामीण विकास विभाग, वाणिज्यिक अहवाल, १९८७-८८, पा.क्र. ४५.
- ११) Rudder Datt, K.P.M. Sundharam, Indian Economy, S.Chand and Company Pvt.Ltd., Ram Nagar, New Delhi-110 055, 1987, p. 473.
- १२) उपरोक्त, पा.क्र. ४७३.
- १३) उपरोक्त, पा.क्र. ४७५.
- १४) भारत सरकार कृषि मंत्रालय, ग्रामीण विकास विभाग, वाणिज्यिक अहवाल, १९८७-८८, पा.क्र. ४६.
- १५) उपरोक्त, पा.क्र. ४७.
- १६) उपरोक्त, पा.क्र. ४६.
- १७) प्रा. अशोक श्री. बोरीकर, प्रा.पी.आर. कुलकर्णी, भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सरकार, पिंपळुरे अँन्ड क्षेत्री पब्लिशर्स, नागपूर, १९८४. पृष्ठे ?
- १८) उपरोक्त, पा.क्र. १०१.
- १९) 'अर्थस्वाद' (अर्थसंवाद), जानेवारी-मार्च १९९०, रुप्त १३, अंक ४, महाराष्ट्रातील कृषि विषयन व्यवस्था, रविंद्र दोशी, पृ.क्र. १५७.